#### Powered by Trust®



August 18, 2023

**BSE Limited** 

Corporate Relationship Department, Phiroze Jeejebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001.

**SCRIP CODE: 503960** 

**National Stock Exchange of India Limited** 

Listing Department, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051

**SCRIP CODE: BBL** 

Dear Sir / Madam,

Sub.: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 – Annual General Meeting Notice Newspaper Publication

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure requirements) Regulations 2015, please find enclosed herewith the Newspaper Cuttings with regard to the Notice of the 76<sup>th</sup> Annual General Meeting of the Company, scheduled to be held on Thursday, September 14, 2023 at 11.00 A.M. IST, through Video Conferencing / Other Audio Visual Means, published in below mentioned Newspapers

-	Free Press Journal (in English); &	l	(published on August 18, 2023	3
-	Navshakti (in Marathi).	ſ		

You are requested to take the same on your record.

Thanking You,

Yours sincerely, For **Bharat Bijlee Limited** 

Durgesh N. Nagarkar Company Secretary & Senior General Manager, Legal

Encl.: a/a

motors | transformers | projects | drives & automation | magnet technology machines

Date: 11-08-2023



Regd. Office: Electric Mansion, 6<sup>th</sup> Floor, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025. CIN: L31300MH1946PLC005017, Phone: 022 - 24306237, Fax: 022 - 2437 0624

Website: www.bharatbijlee.com, E-mail: bblcorporate@b NOTICE OF THE 76TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES

#### ANNUAL GENERAL MEETING:

**NOTICE** is hereby given that the Seventy Sixth ( $76^{th}$ ) Annual General Meeting ('AGM') of the Shareholders of **BHARAT BIJLEE LIMITED** ('the Company') is scheduled to be held on Thursday, September 14, 2023 at 11.00 A.M. IST through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') ONLY, without the physical presence of the Shareholders, pursuant to and in compliance with General Circular Nos. 10/2022 dated December 28, 2022, 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 5, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred as 'MCA Circulars') and Circular Nos. SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 read and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars') (herein after collectively referred as 'Circulars'), to transact the Ordinary and Special business, as set out in the Notice dated July 18, 2023, convening the said AGM. The Venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company situated at Electric Mansion, 6th Floor, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025.

In compliance with the Circulars, no physical copies of the Notice of AGM and Annual Report will be sent to any Shareholder. Accordingly, electronic copies of the Notice of the 76th AGM dated July 18, 2023 along with a weblink to access the Annual Report 2022-2023 and Annual Report of the Company for the Financial Year 2022-2023, have been sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depository Participant(s). The Company shall send a physical copy of the Annual Report 2022-2023 to those shareholders who request for the same at investorcare@bharatbijlee.com mentioning their Folio No. /DP ID and Client ID.

Shareholders are hereby informed that the said Notice of the AGM forming part of the Annual Report for the Financial Year 2022-2023 is available on the Company's Website https://www.bharatbijlee.com/company/investor-relations/annual-reports/ and the websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively as well as on the website of Link Intime India Private Limited ('LIIPL') viz., https://instavote.linkintime.co.in.

The Company has completed the dispatch of the Notice of AGM and Annual Report to the Shareholders through electronic mode on August 16, 2023. **REMOTE E-VOTING:** 

NOTICE IS FURTHER given that in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), read with MCA Circulars, the Shareholders are provided with the facility to cast their votes on all Resolutions set forth in the said Notice of the AGM dated July 18, 2023, using "remote e-voting" (e-voting from a place other than the venue of the AGM) provided by Link Intime India Private Limited ('LIIPL'). The detailed instructions for remote e-voting facility are contained in Note No. 26 of the Notice of the AGM which has been sent to the Shareholders.

The instructions for remote e-voting are given in the Notice of the AGM. Shareholders are requested to note the following:

- 1. Cut-off date for the purpose of remote e-voting: Thursday, September 07, 2023;
- 2. Date and time of commencement of remote e-voting: From 9.00 a.m. IST on Monday, September 11, 2023;
- 3. Date and time of end of remote e-voting: 5.00 p.m. IST on Wednesday, September 13, 2023. Remote e-voting shall not be allowed beyond the said time and date
- The voting rights of the Shareholders shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Thursday, September 07, 2023 ("Cut-off Date"). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting during the AGM.
- Persons who have acquired shares and become Shareholders of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the Cut-off Date, i.e. Thursday, September 07, 2023, may obtain the User ID and Password by sending a request to the Company's e-Mail ID <u>investorcare@bharatbijlee.com</u> or <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> by mentioning their Folio No./DP ID and Client ID No
- Shareholders who cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC / OAVM, but shall not be entitled to cast their vote again.
- Shareholders attending the AGM through VC / OAVM, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote through electronic voting system provided during the AGM.
- 8. A person who is not a Member as on the Cut-off Date should treat the Notice of the AGM for information purposes only.
- 9. In case of any queries / grievances pertaining to e-voting, send an email to  $\underline{instameet@linkintime.co.in} \ or \ contact \ on: \ - \ Tel: \ 022 \ - \ 4918 \ 6175.$

## MANNER OF JOINING THE AGM THROUGH VC / OAVM:

Shareholders holding shares as on Cut-off Date shall be able to attend the AGM through VC / OAVM facility (which is being availed by the Company from Link Intime India Pvt. Ltd. through "Insta Meet"), the details of which are provided by the Company in the Notice of the AGM. Detailed process of e-voting at the AGM by the Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode or for Shareholders who have not registered their email addresses has been provided in the AGM Notice dated July 18, 2023.

Shareholders attending AGM through VC / OVAM shall be counted for the purpose of the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Individual Shareholders holding securities in demat mode may contact the respective helpdesk for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDS

Login type	Helpdesk details
Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000
Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33

## MANNER OF REGISTERING/UPDATING THEIR E-MAIL ID:

For Registration of email address, updation of bank account details and other KYC details, please refer Notice of the AGM dated July 18, 2023.

## **BOOK CLOSURE AND DIVIDEND:**

NOTICE IS FURTHER given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Thursday, September 07, 2023 to Thursday, September 14, 2023 (both days inclusive), for the purpose of ensuing 76th AGM of the Company and to ascertain the names of Members who will be entitled to receive dividend on the equity shares of the Company, for the Financial Year 2022-2023, if approved by the Shareholders at the AGM.

Dividend, as recommended by the Board, if approved by the Shareholders at the 76th AGM, shall be paid on or after September 25, 2023, subject to deduction of tax at source ('TDS') to those

- a. Shareholders whose name appears in the Register of Members of the Company after giving effect to valid share transfers/transmission/ transposition in physical form lodged with the Company or its Registrar and Share Transfer Agents (RTA) on or before September 07, 2023; and
- Beneficial Owners whose name appears in the list of Beneficial Owners Position list as on the closing hours of September 07, 2023, furnished by the National Securities Depository Limited (NSDL) and the Central Depository Services (India) Limited (CDSL)

Shareholders may note that, in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961 as amended by and read with the provisions of the Finance Act, 2020, with effect from April 1, 2020, dividend declared and paid by any Company is taxable in the hands of Shareholders. Your Company shall, therefore, be required to regulate TDS at the time of payment of dividend in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961 read with the Finance Act, 2020 and at the applicable rates of taxes. The TDS rate may vary depending upon the residential status of the shareholder and the documents submitted to your Company. The detailed instructions regarding the aforementioned have been provided in the Notice of

the 76th AGM and Shareholders are requested to take note of the same, in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

For Bharat Bijlee Limited

Durgesh N. Nagarkar

Place: Mumbai Company Secretary & Sr. General Manager Date: August 17, 2023

Notice under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act)

S. NO	Name of Borrower(s) (A)	Particulars of Mortgaged property/ (ies) (B)	Date Of NPA(C)	Outstanding Amount ( Rs.) (D)
1	LOAN ACCOUNT NO. HHLBOR00131703 1. SHAMBHU KUMAR MAHTO 2. RAM NARAYAN MAHTO	FLAT NO. 1103, 11TH FLOOR, VASUDEV PLANNET, BUILDING – VENUS, VILLAGE NAVGHAR, BHAYANDAR (EAST), NEAR LAXMI PARK, KANKIYA ROAD, MIRA ROAD (EAST), THANE-401105, MAHARASHTRA		Rs. 12,00,197.42 (Rupees Twelve Lakh One Hundred Ninety Seven and Paise Forty Two Only) as on 08.08.2023
2	LOAN ACCOUNT NO. HHLTHN00519296 1. ARUNA NARSING KUSUMKAR 2. SHASHIKANT NARSING KUSUMKAR	FLAT NO. 103, 1ST FLOOR, 'A' WING POPULAR ARCADE, BADLAPUR GAON BADLAPUR WEST THANE-421503 MAHARASHTRA	05.07.2023	Rs. 33,21,313.88 (Rupees Thirty Three Lakh Twenty One Thousand Three Hundred Thirteen and Paise Eighty Eight Only) as on 31.07.2023
3	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00461146 1. AJIM MUSA THANGE PROPRIETOR LIKE U MENS WEAR 2. MEHARUNNISA AJIM THANGE	FLAT NO. 104, 1ST FLOOR BUILDING NO. 9, TYPRE III EAKADANTA SANKUI, KONDALE TAL. PANVEL DIST. RAIGAD PANVEL-410206, MAHARSHTRA	05.07.2023	Rs. 7,17,623.14 (Rupees Seven Lakh Seventeen Thousand Six Hundred Twenty Three and Paise Fourteen Only) as on 08.08.2023
4	LOAN ACCOUNT NO. HHELPM00401853 1. MEENA GOROBA CHINCHOLIKAR	FLAT NO. FORTUNA E1-302, 3RD FLOOR, BUILDING-FORTUNA, ARIHANT ARSHIYA PHASE III, VILLAGE DAHIVALI, TALUKA KHALAPUR, RAIGAD - 410201, MAHARASHTRA	04.06.2023	Rs. 2,93,676.82 (Rupees Two Lakh Ninety Three Thousand Six Hundred Seventy Six and Paise Eighty Two Only) as on 04.08.2023
5	LOAN ACCOUNT NO. HHLKAL00440824 1. JAYASHREE SWAPNIL BHAGWAT 2. SWAPNIL N BHAGWAT ALIAS SWAPNIL NARAYAN BHAGWAT	FLAT NO. 3810, 38TH FLOOR, BUILDING NO. 1D, ADHIRAJ CITY, VILLAGE ROHINIJAN, TALUKA PANVEL, RAIGAD-410206, MAHARASHTRA	10.07.2023	Rs. 29,59,827.65 (Rupees Twenty Nine Lakh Fifty Nine Thousand Eight Hundred Twenty Seven and Paise Sixty Five Only) as on 08.08.2023
6	LOAN ACCOUNT NO. HLAPVSH00262585 1. ASAD HUSSAIN SHAIKH PROPRIETOR ALIZA ENTERPRISES 2. TANVEER ASAD SHAIKH ALIAS TANVEER ASADHUSSAIN SHAIKH	FLAT NO. 106, 1ST FLOOR, A-WING, BUILDING-III, HUMERA PARK, MALAD BANGOOR SOCIETY, PLOT BEARING C.T.S. NO. 738 B-1 B, VILLAGE MALAD (EAST), MUMBAI – 400097, MAHARASHTRA	12.05.2023	Rs. 48,74,732.37 (Rupees Forty Eight Lakh Seventy Four Thousand Seven Hundred Thirty Two and Paise Thirty Seven Only) as on 04.08.2023
7	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00469758 1. DIPARAM ALIAS DIPARAM DHANARAM 2. SAGUNI ALIAS SAGUNI DEVI DIPARAM ALIAS SUGANI DEVI	FLAT NO. 510, 5TH FLOOR, WING - F, LAXMI CASTELLO, SY. NO. 63/3, 63/4, 63/5, VILLAGE BOPELE, TALUKA KARJAT, DISTRICT RAIGAD, NERAL WEST, RAIGAD - 410101, MAHARASHTRA	05.07.2023	Rs. 16,64,616.12 (Rupees Sixteen Lakh Sixty Four Thousand Six Hundred Sixteen and Paise Twelve Only) as on 08.08.2023
8	LOAN ACCOUNT NO. HHEVRA00424744  1. MUKHTAR AHMED KHAN ALIAS MUKHTAR AHMED MUSHTAK AHMED KHAN 2. NASIM MUKHTAR KHAN ALIAS NASIM MUKHTAR AHMED KHAN	APARTMENT NO. A-1106, 11TH FLOOR, A – WING, BUILDING NO. 05, CRYSTAL PALLAZO, VIVA SWASTIK TOWNSHIP, SURVEY NO. 238, VILLAGE NILEMORE, TALUKA VASAI, DISTRICT PALGHAR, NALASOPARA WEST, THANE-401203, MAHARASHTRA		Rs. 2,53,251.36 (Rupees Two Lakh Fifty Three Thousand Two Hundred Fifty One and Paise Thirty Six Only) as on 04.08.2023
9	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00383361 1. RAHID ABDUL MUNAF SHAIKH 2. ABDUL MUNAF SHAIKHALIAS ABDUL MUNAF BASHU HAYAT SHAIKH 3. AYASHABEGAM A SHAIKH ALIAS AYESHA BEGUM ABDUL MUNAF SHAIKH	FLAT NO. 304, 3RD FLOOR, WING-M, SUNRISE RESIDENCY, SURVEY NO. 73/2, VILLAGE DAMAT, TALUKA KARJAT, SHELU (E), RAIGAD – 410101, MAHARASHTRA		Rs. 17,27,295.80 (Rupees Seventeen Lakh Twenty Seven Thousand Two Hundred Ninety Five and Paise Eighty Only) as on 08.08.2023

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as pe books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each or

n view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilitie owards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Ároperty mentioned in Column B above and shall also take such other actions as s available to the Company in law.

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entir amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed

time frame, Borrower may not be entitled to redeem the property."

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, eithe by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in ice. without prior written consent of secured creditor

Place: THANE/PANVEL/RAIGAD/MUMBAI

For Indiabulls Housing Finance Ltd. **Authorized Officer** 

# Edelweiss

## **EDELWEISS ASSET RECONSTRUCTION CO. LTD.**

CIN - U67100MH2007PLC174759 Registered Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina,

Mumbai 400098 +91 22 4088 6090 / 6620 3149

#### **POSSESSION NOTICE(Secured Asset)** (As per Appendix IV read with Rule 8 (1) of Security Interest (Enforcement)Rules, 2002)

Whereas, The Authorized Officer of State Bank of India ("Original Lender / Assignor Bank") under the provisions of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) ("SARFAESI Act") read together with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("the rules") issued a demand notice dated 19.12.2013 together with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("the rules") issued a demand notice dated 19.12.2013 on behalf of Saraswat Bank, KVB, PNB, UBI (now PNB), J&K Bank, LIC, UCO Bank, Doen Bank (now ARCIL), Karnataka Bank (now Phoenix ARC) and SBoP (now EARC) (hereinafter together referred to as "Secured Creditor") calling upon M/s. Birla Surya Limited (In Liquidation) ("Borrower") to repay an aggregate amount mentioned in the demand notice being Rs.833,64,55,401.92/- (Rupees Eight Hundred Thirty Three Crores Sixty Four Lakhs Fifty Five Thousand Four Hundred and One and Ninety Two Paise Only) due as on 15.12.2013 together with interest at contractual rates and other charges thereon within 60 days from the date of receipt of the said demand notice.

The Borrower having failed to repay the above mentioned amount, the notice is hereby given to the Borrower in particular and the public in general that in compliance of the order dated 21.07.2023 passed by the Hon'ble High Court of Judicature at Bombay ("**High Court"**) in "Interim Application No. 41121 of 2022 in Company Petition No. 433 of 2013 and Company Petition No. 412 of 2013", the Official Liquidator attached to the High Court has handover the peaceful and physical possession of the secured asset more specifically mentioned herein below to undersigned being the Authorized Officer of Edelweiss Asset Reconstruction Company Limited (Acting in its capacity as a Trustee of EARC Trust SC 30 & 42") in exercise of powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of the SARFAESI Act read with Rule 8 of the rules on this day of August 16, 2023.

The Borrower, Guarantor, Mortgagor in particular and the publicing eneral is here by cautioned not to deal with the below mentioned secured asset and any dealings with the secured asset will be subject to the charge of the secured creditor for their respective dues amounting to a sum of Rs. 1029,56,12,532.93/- being due as on 30.11.2015 (secured creditor except UCO Bank) and Rs. 79,34,86,531/- being due as on 28.02.2014 (UCO Bank) as provided below along with further interests, costs and

Details of Secured Creditor and their respective dues as adjudicated by Debt Recovery Tribunal, Delhi:

Sr. No.	Name of the Secured Creditors	Amount Due
1.	Edelweiss Asset Reconstruction Company Limited, Acting in its capacity as trustee of EARC Trust SC - 30 (assignee of State Bank of India)	Rs. 292,32,73,562/- as on30.11.2015 along with further interests, costs and expenses
2.	Edelweiss Asset Reconstruction Company Limited, acting in its capacity as trustee of EARC Trust SC - 42 (assignee of State Bank of Patiala)	Rs. 46,79,41,787/- as on 30.11.2015 along with further interests, costs and expenses
3.	Asset Reconstruction Company (India) Limited (assignee of Dena Bank)	Rs. 68,86,94,814/- as on 30.11.2015 along with further interests, costs and expenses
4.	Saraswat Co-operative Bank Limited	Rs. 90,98,81,654/- as on 30.11.2015 along with further interests, costs and expenses
5.	Karur Vysya Bank Limited	Rs. 98,37,26,370/- as on 30.11.2015 along with further interests, costs and expenses
6.	Punjab National Bank Limited	Rs. 123,10,53,922.25/- as on 30.11.2015 along with further interests, costs and expenses
7.	United Bank of India (Now Punjab National Bank)	Rs. 107,79,15,633.38/- as on 30.11.2015 along with further interests, costs and expenses
8.	Jammu & Kashmir Bank Limited	Rs. 84,61,98,239/- as on 30.11.2015 along with further interests, costs and expenses
9.	Life Insurance Corporation of India	Rs. 65,40,49,836/- as on 30.11.2015 along with further interests, costs and expenses
10.	Phoenix ARC Private Limited (assignee of Karnataka Bank)	Rs. 51,28,76,715.30/- as on 30.11.2015 along with further interests, costs and expenses
11.	UCO Bank	Rs. 79,36,36,531/- as on 28.02.2014 along with further interests, costs and expenses

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

## DESCRIPTION OF SECURED ASSET

All that piece and parcel of immovable property admeasuring a total of 51.0679 Hectares which is more specifically described herein below and situated at Village Bajewadi. District Satara. Sub District Khandala in Maharashtra

S. No	Gat No.	Extent (In Hectare)	S. No	Gat No.	Extent (In Hectare)	S. No	Gat No.	Extent (In Hectare)	S. No	Gat No.	Extent (Ir Hectare)
1.	304/1	0.65	24.	369	0.487	47.	315	0.2989	70.	390	0.0355
2.	307	0.48	25.	370	0.166	48.	317	2.99	71.	391	0.3102
3.	311	0.2375	26.	372	0.336	49.	346/1	2.557	72.	392	0.2863
4.	313	0.51	27.	378	0.03	50.	347	0.131	73.	394	0.1266
5.	314	1.99	28.	380	1	51.	350	0.09	74.	395	0.102
6.	315	4.0659	29.	387	0.83	52.	354	2.839	75.	397	0.0626
7.	317	2.36	30.	393	0.3043	53.	355	2.6313	76.	398	0.99
8.	320/1	4.38	31.	395	0.3881	54.	356	0.3631	77.	399	0.1266
9.	345	0.045	32.	395	0.0583	55.	357	0.0866	78.	400	0.0247
10.	348	0.84	33.	396	0.1133	56.	363	0.0716	79.	403	0.0642
11.	349	0.06	34.	401	0.0766	57.	365	0.0932	80.	404	0.054
12.	353	0.78	35.	406	0.26	58.	366	0.0366	81.	405	0.0299
13.	359	0.04	36.	408	0.0383	59.	367	0.0918	82.	407	0.095
14.	361	0.04	37.	409	0.27	60.	368	0.3533	83.	409	0.54
15.	362	0.081	38.	411	0.1133	61.	370	0.0458	84.	410	1.8532
16.	369	0.2887	39.	418/1	0.0647	62.	371	1.71	85.	413/1	0.0295
17.	370	0.1102	40.	428/1	1.6	63.	374	0.0373	86.	414/1	0.043
18.	375	0.35	41.	429	0.42	64.	379	0.252	87.	416	0.0766
19.	376	0.801	42.	303	0.033	65.	383	0.0873	88.	417	0.0278
20.	382	0.181	43.	306	0.49	66.	384	0.6569	89.	429	0.84
21.	318/1	0.16	44.	308	0.11	67.	385	0.112	90.	477	0.042
22.	319/1	0.2375	45.	309	0.95	68.	388	0.2344			9 Hectare
23.	364	1.53	46.	310	1.13	69.	389	0.0524	ισιαι	01.007	J 1100ta16

Along with all that building, structures, sheds, plant and machinery and other movable items, lying and being thereo Authorized Office

Date:-18.08.2023 Place:- Mumbai, Maharashtra **Edelweiss Asset Reconstruction Company Limited** (Acting in its capacity as trustee of EARC Trust SC-30 and 42) PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that we are investigating the title of owner/s of the property more particularly described in the **Schedule** hereunder written (hereinafter referred to as the "**Property**" All or any person having any right, title, interest, claim, demand and or objections against/upon/in respect of/to the said Property by way o sale, exchange, lease, tenancy, license, trust, lien, maintenance easement, inheritance, possession, attachment, mortgage, charge gift, lis-pendens or otherwise of any nature whatsoever and in howsoeve manner is hereby requested to give written notice of the same to Zunjarrao & Co., Advocates & Solicitors, having their address at 4<sup>ll</sup> Floor, Jalaram Jyot, Janmabhoomi Marg, Fort, Mumbai - 400 001 along with certified true copies of documents in support of such right title, interest, claim, demand and/or objections within 14 (Fourteen days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that no such claim, demand or objection exists and even is such claim, demand or objection exists in law or otherwise, it shall be deemed that the claimant has relinquished such claim, demand o objection and/or waived any right to exercise such claim, demand o objection and any such claim or objection shall not be binding on our Clients

THE SCHEDULE
Flat No. 502 admeasuring 1024 square feet (carpet area) on the 5<sup>th</sup> floor, F Wing, Tower II, along with 1 (one) stilt parking space bearing no 2557 in the building known as Ashok Gardens situated on a piece and parcel of land bearing C. S. No. 180, 188, 206, 1/207 and 2/207 of Parel Sewri Division, Tokersey Jivraj Road, Sewri, Mumbai – 400 015 within the registration district and sub district of Mumbai city and Mumbai Suburban district together with 10 (Ten) fully paid up shares of Rs. 50 (Rupees Fifty only) each bearing distinctive Nos. 4671 to 4680 (both inclusive) held under the Share Certificate No. AG/F/468 dated 13<sup>th</sup> February 2014 issued by Ashok Gardens Co-operative Housing Society Limited. Mumbai, dated 18th day of August, 2023.

For Zunjarrao & Co Vikrant Zunjarrao

## केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

SPLSD TURBHE APMC NAVI MUMBAI UNIT NO 5, BANKING COMPLEX, PLOT NO 179, SECTOR 19C 400705. TEL: 022-27832995. Email: cb1946@canarabank.com Branch Ref : CB1946/SY.POSS/ SUPER POTATO TRADERS/ 2023

#### POSSESSION NOTICE

Where as the under signed being the Authorised Officer of the Canara Bank under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 08-05-2023 (8th May 2023) calling upon the borrower M/s Super Potato Traders. Prop: Mrs. Sujatha Vijay Hande, Sujay, Independent Row House Plot No 61, Sector 17, Koparkhairane Navimumbai Maharashta 400709 to repay the amount mentioned in the notice, being RS, 1,38,77,477,83 (Rupees One Crore Thirty Eight Lakhs Seventy Seven Thousand Four Hundred Seventy Seven and Paise Eighty Three Only) plus unapplied interest and charges within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowe and public in general, that the under signed has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him /her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rules on this 11th day of Augus

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CANARABANK. Specialised SME Turbhe Branch for an amount of RS. 1,38,77,477.83 (Rupees One Crore Thirty Eight Lakhs Seventy Seven Thousand Four Hundred Seventy Seven and Paise Eighty Three Only) as on 11-08-2023 and interest thereon

Description of the Immovable Property Sujay, Independent Row House ,Plot No 61, Sector 17, Koparkhairane Navimumbai

Bounded

On the North by Plot No 60, Sukh Sagar Row House On the South by Plot No 62, Row House

6mtr Road & Plot No 46, Yash Purush Building On the East by On the West by Road & Plot no 92 & 93

Within the Registration Sub-district of: Thane

Maharashta 400709

Sd/-Date: 11/08/2023 **Authorised Officer** Place : Turbhe Canara Bank

## **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that our client, Mr. Vijay Jindal, residing at 174, Tahnee Heights D Block 66, Nepean sea Road, Malabar Hill, Mumbai- 400006, is the co-owner along with Shrikrishan Jindal, residing at 264, Tahnee Heights D Block 66, Nepean sea Road, Malaba Hill, Mumbai- 400006, Ajay Jindal, residing at 284, Tahnee Heights 66, Nepean sea Road Malabar Hill, Mumbai- 400006, and Sanjay Jindal, residing at Flat No. 3801, Lodha Altamount, Altamount Road, Tardeo Mumbai 400026 of Property No. 1 more particularly described in the First Schedule hereinunder written.

Further, the aforenamed, along with Mrs. Krishnabai Jindal, residing at 264, Tahnee Heights D Block 66, Nepean sea Road, Malabar Hill, Mumbai- 400006, are each the coowners of Property No. 2 more particularly described in the First Schedule hereinunde written. Property No. 1 and Property No. 2 are hereinafter collectively referred to as "the

Save and except the original title deeds, documents and writings with respect to the saic Properties as listed in the Second Schedule there are no other original title deeds documents and/or writings with respect to the said Properties in custody or possession of the aforesaid Owners and/or any other third party and any other original title deeds documents and writings that may have been executed and/or registered with respect to the said Properties have either been lost and/or misplaced and in spite of thorough due diligence and search by the aforesaid Owners the same are not traceable and have no been kept or deposited with any person/s, entities, third parties, bank/s and/or financial nstitution/s with the intention to create any mortgage and/or security and/or charge and/or en on the said Properties or for any other reason whatsoever.

Any person having any knowledge about the whereabouts or claiming to have possession of any deeds, documents and writings, in respect of the of the said Properties are hereby required to give notice thereof in writing along with documentary proof and/or return the same to the undersigned at our office at 2<sup>nd</sup> Floor, N.M. Wadia Building, 123 M.G. Road, Fort, Mumbai – 400001 with a copy marked to shachi.udeshi@wadiaghandy.con within **7 (seven) days** from the date of publication hereof.

## THE FIRST SCHEDULE

(Description of the said Property)

#### Peacock Palace (Property No. 1): Flat No. 111 approximately admeasuring 1857 square ft. on the 11th floor of the said

Building known as Peacock Palace situated on all that piece and parcel of land bearing Plo o. 69 of Malabar Cumbala Hill division, lying, being and situate at Warden Road, Mumba - 400026 belonging to the said Society i.e Peacock Palace Co-operative Housing Society imited being a Society registered under the Maharashtra Co-operative Societies Act 960 bearing registration no. MUM/WD/HSG/TC/8231/2001-2002, together with 1 (One) Garage in the said Society, together with 5 (Five) fully paid up shares of the face value of Rs.50/- each, bearing distinctive No. 151 to 155 (both inclusive) comprised in Share Certificate bearing No. 31 dated 26th January, 2003 issued by the said Society.

## Maker Chamber VI (Property No. 2):

Office Premises being No. 145 ("the said Office") approximately admeasuring 1560 (one thousand five hundred and sixty) sq. feet on the 13th floor of the building known as Maker Chamber VI situated on all that piece and parcel of land admeasuring 5196.10 square meters bearing plot no. 220, Nariman Point, Mumbai – 400021 belonging to Makei Chamber VI Premises Co-operative Society Limited together with (ii) Car Park i.e. 1 (one) car park bearing no. S-87 in the said Society together ("said Car Parking") with (iii) Shares i.e. 5 (Five) fully paid up shares of the face value of Rs. 50/- each, bearing distinctive No. 206 to 210 (both inclusive) comprised in Share Certificate bearing No. 80 dated 23' February 1987 issued by the said Society ("the said Shares")

#### THE SECOND SCHEDULE REFERRED HEREINABOVE (List of Original Title Deeds, Documents and Writings with respect to the said Properties)

Sr. No.	Properties	Original Title Deeds, Documents and Writings with respect to the said Properties in the custody of the Owners
	Peacock	1. A Memorandum Recording Oral Agreement dated 30 <sup>th</sup> May, 1987,

therein, and Mr. Shrikrishan Jindal, Mr. Ajay Jindal, Mr. Vijay Jindal, and Mr. Sanjay Jindal, collectively referred to as "the Purchasers" therein, recording the oral agreement between the parties by which the Vendor therein agreed to sell, transfer and assign the said Property to the Purchasers therein. 2. Notarized Additional Affidavit of Smt. Mathuradevi Sadhuram Talreja dated 15" March, 1993, recording the circumstances leading to the sale of the said Property to Mr. Shrikrishan Jindal, Mr. Ajay Jindal, Mr. Saniay Jindal, and Mr. Vijay Jindal.

3. Share Certificate bearing No. 31 dated 26th January, 2003, issued by Peacock Palace Co-operative Housing Society Ltd., recording the issuance of 5 (five) fully paid-up shares bearing Distinctive Nos. 151

to 155 (both inclusive) of the face value of Rs. 50/- (Rupees Fifty only) each to Mr. Shrikrishan Jindal. .An Agreement dated 18th November, 1980 executed between

Chambe (Property

2. Maker

(Property

Supreme Premises Private Limited, therein referred to as the "Builders" of the One Part and Mrs. Savita Bajaj, Mrs. Sushila Raveshia, and Mr. Jawahar C. Mehta, therein referred to as the "Purchasers" of the Other Part, whereunder the right, title, interest and benefit of Mrs. Savita Baiai, Mrs. Sushila Raveshia, and Mr. Jawahar C. Mehta in the said Premises were transferred to M/s Narayan Singh & Co. pursuant to an endorsement dated 19th November, 1980.

2. Letter dated 19th August, 1986, whereunder the proprietor of Narayar Singh & Co. records the full and final receipt of Rs. 43,72,500/-(Rupees Forty-Three Lakhs Seventy-Two Thousand and Five Hundred Only) as consideration for the transfer of all right, title, and interest in the said Premises in favour of Mr. Shrikrishan Jindal. Mr. Ajay Jindal, Mr. Sanjay Jindal, Mr. Vijay Jindal, and Mrs. Krishna Jindal, under a Memorandum Recording Oral Agreement dated 19th August 1986.

3. Share Certificate bearing No. 142 dated 23rd February, 1987, issued by Maker Chamber VI Premises Co-operative Society Ltd., recording the issuance of 5 (five) fully paid-up shares bearing Distinctive Nos. 206 to 210 (both inclusive) of the face value of Rs. 50/- (Rupees Fifty only) each to M/s Narayan Singh & Co and recording the subsequent transfer of these shares in favour of Mr. Shrikrishan Jindal.

Dated this 18th day of August, 2023

For Wadia Ghandy & Co. Ms. Shachi Udeshi

(नियमावली-१५(१)(ए))/१६(३) पहा) कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३० ए, वाशी नवी मुंबई-४००७०३

खटला क्र. ओए/५३५/२०२० अधिनियमाच्या कलम १९ चे पोटकलम (४) सहवाचता डेब्ट रिकव्हरी टिब्यनल (प्रोसिजर). रुल्स, १९९३ नियम ५ च्या पोट-नियम (२ए) अंतर्गत समन्स

(१) इम्रान फिरोज खान.

. डी/१०१, शिवलिक बिल्डिंग, हेरमिटेज कॉम्प्लेक्स, मिरा गावठाण, मिरा रोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०७ समन्स

इम्रान फिरोज खान

ज्याअर्थी वरील नमूद ओए/५३५/२०२० हा **१२/०३/२०१९** रोजी सन्माननीय पीठासिन अधिकारी,

प्रबंधकांसमोर सूचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, सन्माननीय न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन **रु. १०५४६८९/** – च्या कर्जाच्या वसुलीसार्ठ तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी

. केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ॲवटच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी: (ii) मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य

. , , ू मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्य अनुक्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींच्या तारण मत्तांचा व्यवहार करण्या

किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य

मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाच्या व्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघात तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून

रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तार हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्त संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला <mark>२६/०९/२०२३ रोजी स. १०.३० वा.</mark> लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना साद -करण्याचे व **प्रबंधकांसमोर** हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तमच्य गैरहजेरीत अर्जावर सनावणी होऊन निकाल दिला जाईल.

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने सदर दिनांक २६/०६/२०२३ रोजी दिले.



(Seal)

डीआरटी-॥, मुंबई.

# **E** kotak Mahindra

## **Kotak Mahindra Bank Limited**

Regd office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Corporate offic

#### **AUCTION-NOTICE**

That the below mentioned Borrower/s had availed gold loan facility against security of the gold ornaments, items, as specified below. The Borrower/s defaulted in due repayment of the installments and outstanding dues and as a result of which the Bank was constrained to issue notices calling upon the Borrower/s to repay the outstanding amounts. However, the Borrower/s has failed to repay/clear his outstanding dues thereby compelling the Bank to auction the gold ornaments pledged in favour of the Bank.

The open auction of the above mentioned gold ornaments would be held on/after at :Date: 28-Aug-2023 Time: 11:00 AM Place: Respective Branch Premises

AppliAnac Party Name State Location Sub Location

ApppiApac	Party Name	State	Location	Sub Location	Gross Wgt
GLN2395584	Lalita Virendraprasad Gaud	Maharashtra	Airoli	Ghatkopare	8.50
GLN2404545	Lalita Virendraprasad Gaud	Maharashtra	Airoli	Ghatkopare	10.80
GLN2410337	Lalita Virendraprasad Gaud	Maharashtra	Airoli	Ghatkopare	10.55
GLN2607103	Jethalal Bhanushali	Maharashtra	Airoli	Ghatkopare	68.78
GLN2655698	Pramod Suresh Shelake	Maharashtra	Nerul	Ghatkopare	55.25
GLN2672108	Shriram Parasram Rathod	Maharashtra	Nerul	Ghatkopare	57.47
GLN2632927	Mangesh Narayan Dhumal	Maharashtra	Nerul	Ghatkopare	41.37
GLN2446659	Amol Mahadev Mandhare	Maharashtra	Nerul	Ghatkopare	34.38
GLN2582240	Amol Mahadev Mandhare	Maharashtra	Nerul	Ghatkopare	25.90
GLN2659316	Mrityunjay Mandal	Maharashtra	Nerul	Ghatkopare	54.16
GLN2496889	Pravin Vishwas Kamble	Maharashtra	Panvel	Ghatkopare	14.20
GLN2684676	Pravin Vishwas Kamble	Maharashtra	Panvel	Ghatkopare	12.96
GLN2579171	Sunita Rajkumar Vishwkarma	Maharashtra	Vashi	Ghatkopare	67.70
GLN2580234	Sunita Rajkumar Vishwkarma	Maharashtra	Vashi	Ghatkopare	84.96
GLN2521373	Purusottam Sukuru Epili	Maharashtra	Vashi	Ghatkopare	22.09
GLN2665372	Sanjay Dadarao Nitnavre	Maharashtra	Vashi	Ghatkopare	45.58
Bidders are re	quested to Submit a copy of their F	hoto – identity,	signature an	d address proof	along with

their original for verification together with two recent photographs on 25-08-2023 by 4pm at kalina Branch Also individual bidder should be present to handover the documents. The Bank reserves the right to change the venue/date/time of auction or cancel the auction / finalise the highest bid without any notice to bidders The cost of the auction process will be debited to the customer account. Bank reserves the right to recov the balance amount from the customer if the bid amount is insufficient to meet the payoff amount of the

For any further details/assistance/clarification regarding the terms and conditions of the auction, you are required to contact Mr. Affan Parkar-9769893241

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

हतसंबंध निर्माण करून येथे खालील वर्णन केलेल्या मिळकतीच्या गहाण/जंगमगहाण सापेक्ष वित्तीय सहाय्य मंजर केले

गपशील दिलेल्या सदर तारण मत्ता विक्री. भाडेपडा किंवा अन्य मार्गाने हस्तांतर करू शकत नाही.

१०. अधिक तपशिलाकरिता न बजावणी केलेली लेखी सूचना निम्नस्वाक्षरीकारांकडून प्राप्त करू शकता.

ऑक्ट २००२ (सरफैसी ऑक्ट) च्या कलम १३ (२) अन्वये सचना

त्र्यवहार भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मंबई) लि. च्या भाराअधीन असेल.

एनपीए तारीख

मागणी सचना

तारीख

एनपीए तारीख:

०८.०६.२०२३

सचना तारीख:

१०.०८.२०२३

कर्जदार/संयुक्त-

कर्जदार / हमीदार /

कायदेशीर वारसाचे नाव

१. स्टॅनली आचणकुंज

मे. पेपरइल्डि इंडस्टिज चे

े शेर्ली स्टॅनली चेकोट

संयुक्त कर्जदार

दिनांकः १८.०८.२०२३

ठिकाणः मुंबई

चेकोट

भारत को- ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.

(मल्टि-स्टेट शेड्युल्ड बँक)

ध्यवर्ती कार्यालयः "मरुतागिरी", प्लॉट क्र. १३/९ ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व),

मुंबई - ४०००६३. दूर. :- ६१४९०१३४/६१८९००८३

मागणी सूचना

. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये तुम्हाल

याद्वारे सूचना देण्यात येत आहे. सदर सूचना ही रजिस्टर्ड ए. डी. पोस्ट/स्पीड पोस्टाने तुमच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविलेल्या सूचनेच्या व्यतिरिक्त प्रकाशित करण्य

२. तुमच्या विनंतीवरून भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. ने तिच्या खालील नमुद शाखेमार्फत संबंधित मंजुरी पत्रामध्ये नमूद अटी आणि शर्तीनुसार त्यावर तार

२. तुम्ही कर्ज रक्कम प्रदान करण्यात कसूर आणि टाळाटाळ केली आणि त्यामुळे वरील सदर वित्तीय सहाय्य/पतसुविधा खालील तपशिलानुसार एनपीए बनली.

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (यानंतर सरफैसी ॲक्ट किंवा सदर ऑक्ट

त्यामुळे सदर ॲक्ट अंतर्गत प्राधिकृत अधिकारी असलेले निम्नस्वाक्षरीकार, याद्वारे सदर प्रकाशनामार्फत सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांत खालील नमू

कर्ज खात्याच्या संदर्भातील तुमचे खालील नमुद संपूर्ण दायित्व निभावण्यासाठी तुम्हाला बोलावणे करीत आहोत ओणि कसर केल्यास बँक वरील सदर ॲक्टच्या कल

. तुम्हाला ही सुद्धा सूचना देण्यात येते की कलम १३ च्या पोटकलम (१३) नुसार तुम्ही बँकेची लेखी सहमती प्राप्त केल्याशिवाय सदर सूचनेच्या परिशिष्ट ''सी'' मध्ये

६. सदर बँकेने सदर कर्ज खात्याअंतर्गत संपूर्ण दायित्व आणि त्यानंतर उद्भवणारे इतर आकस्मित दायित्व चुकते करण्यासाठी तुम्हाला बोलाविण्याचा हक्र राखून ठेवल

७. सदर सूचना ही कायद्याच्या इतर प्रयोज्य तरतुर्दीन्वये आवश्यक मानल्यानुसार अशी अन्य कारवाई आणि/किंवा कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी बँकेच्या हक्र

. तुम्ही तुमच्या कर्ज खात्याशी संबंधित तुम्ही निष्पादित केलेले कर्ज दस्तावेज आणि बँकेने ठेवलेल्या हिशोबाच्या विवरणाचे निरीक्षण करण्यासाठी मुक्त आहात

. विशेषतः सदर कर्जदार व सामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, त्यांनी सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये व सदर मालमत्तेशी केलेला कोणताही

शाखा/कर्ज खाता क्र.

एकण थकबाकी रक्कम

बाधा येऊ न देता आहे. तम्ही प्रयोज्य नसार सदर ॲक्टअंतर्गत कारवाईसाठी काही असल्यास सेवा प्रभार/परिव्यय/खर्च चकता करण्यासाठी बांधील आहात.

कांदिवली (पश्चिम) - चारकोप शाखा

s. २८,४९,२९४/- ०२.०८.२०२३ रोजीप्रमाणे

ह. १५,६१,३७७/- ३१.०७.२०२३ रोजीप्रमाणे

रु. १,४१,१३,२३९/ - सह वरील नमूद प्रमाणे

००७८३३५१००००१२८

i. ००७८३३६००००००१८

iii. ००७८१३१०००००७१

एकूण थकबाकी रुपये :

असा उल्लेख) च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना ही रजिस्टर्ड पोस्ट ए. डी. पोस्ट/स्पीड पोस्टाने तुमच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती.

१३ च्या पोटकलम ४ अन्वये आणि सदर ॲक्टेच्या इतर प्रयोज्य तरतुदीन्वये तपशील दिलेल्या सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करेल

PUBLIC NOTICE

PRINCIPAL BENCH NEW DELHI

2<sup>nd</sup>& 3<sup>rd</sup> Floor, Mahanagar Doorsanchar Sadan,

(M.T.N.L. Building), 9 CGO Complex,

Lodhi Road, New Delhi – 110 003.

Company Appeal (AT) (Insolvency) No. 822 of 2022

In the matter of

Whereas Department of Sales Tax through Joint Commissioner of

State Tax has filed the aforesaid Appeal before the Hon'ble National

Company Law Appellate Tribunal, Principal Bench, New Delhi arising

out of the order/final judgement dated 2nd February 2021, I.A. No.

1048 of 2020 in Company Petition (IB) No. 2045/MB of 2018 passed

by the Hon'ble National Company Law Tribunal, Court No. I at

Mumbai Bench, under Section 30(6) r/w Section 31 of the Insolvency

Whereas you i.e. Respondent No. 2 - M/s. Shree Vindhya Paper Mills

Limited, Bapat Chowk, Amravati, Maharashtra - 444 601 is hereby

given notice that the aforesaid appeal is listed for hearing before the

Hon'ble National Company Law Appellate Tribunal, Principal Bench

You are hereby directed to appear before the Hon'ble National

Company Law Appellate Tribunal, Principal Bench in person or

through your authorised representative or through your lawyer on 13th

September, 2023 at 10.30 a.m. to answer the same failing which the

This public notice is being published pursuant to the directions of the

Hon'ble National Company Law Appellate Tribunal, Principal Bench,

Given under the seal of the court on this the 11th day of August, 2023.

जाहीर सूचना

या नोटीसेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात

येते की, गाव मौजे उत्तन, भाईंदर प.,

तालुका जिल्हा ठाणे, येथील सर्व्हे

नंबर २६८, हिस्सा नं. ९, क्षेत्र १८८०

चौ.मी. सर्व्हे नं. २७०, हिस्सा नं

१०, क्षेत्र ६३० चौ.मी. व सर्व्हे नं.

२७२, हिस्सा नं. ९, क्षेत्र ४५०

चौ.मी. ह्या जमीन मिळकती

मिळकतीचे मालक श्रीमती रेखा राजेंद्र

म्हात्रे व इतर ह्यांच्या कडून आमचे

अशिलांनी खरेदी करण्याचे ठरविले

आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही

व्यक्तींचा, कोणत्याही प्रकारचा हक,

अधिकार, हितसंबंध, गहाण, विक्री,

वहिवाट. बोजा. असा दावा

असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध

झाल्यापासून १४ दिवसांच्या आत ३,

सुपार्श्व दर्शन, फाटक रोड, वेंकटेश

पार्क, भाईंदर प. तालुका जिल्हा

ठाणे-४०१ १०१ या पत्त्यावर लेखी

पुराव्यासह कळवावे. अन्यथा तसा

कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक,

अधिकार, हितसंबंध, दावा नाही

आणि असल्यास तो सोडून दिला

आहे, असे समजून खरेदीचा व्यवहार

सही / -

आमच्या अशिलांकरिता आणि त्यांच्या वतीने जनतेस

नीलम कासखेडीकर, (२) साधना सतीश कासखेडीक

आणि (३) रोहित सतीश कासखेडीकर यांच्यासह ठाणे

११९. १२०. गाव कोलशेत. पाटलीपाडा. घोडबंदर

रोड, ठाणे (पश्चिम) धारक जमिनीवर स्थित फ्लॅट क्र.

३०१, इमारत क्र. सी/४, क्षेत्र ४७.९५ चौ. मी. बिल्ट

अप, द ऋतू इस्टेट बिलिंडग नं. सी-४ आणि डी-४

को-ऑप हाऊ मोमा लि (मटर फ्लॅट) त्यामह एक

अन्. क्र. टीएनएन-५-११५८५-२०११ अंतर्गत

दिनांक २३/१२/२०११ रोजीच्या नोंदणीकृत

करारान्वये (१) रोहित सतीश कासखेडीकर (२५%)

(२) नीलम कासखेडीकर (२५%) (३) सतीश

सतीश कासखेडीकर (२५%) हे सदर फ्लॅटचे संयुक्त

खरेदीदारांपैकी एक सतीश गोपाळराव कासखेडीक

(सदर मयत) यांचे १६/११/२०२१ रोजीस निधन

झाले. सतीश गोपाळराव कासखेडीकर यांच्या मत्यनंतर

त्यांची पत्नी साधना सतीश कासखेडीकर, मुलगा रोहिः ... सतीश कासखेडीकर आणि दुसरा मुलगा राहुल सतीश

कामखेडीकर यांनी सदर मयताचे पत्येकी ८ ३३%

अनु. क्र. टीएनएन-१-४६८०-२०२३ अंतर्गत दिनांक

०९/०६/२०२३ रोजीच्या नोंदणीकत सोडल्याच्या

विलेखाद्वारे साधना सतीश कासखेडीकर यांनी मुलगा

...... रोहित सतीश कासखेडीकर आणि दुसरा मुलगा राहुल

मतीश कामखेडीकर यांच्याकडन प्रत्येकी ८.३३%

शेअर संपादित केले आणि त्या सदर फ्लॅटमधील ५०%

शेअर त्यासह सर्व आनुषंगिक हक आणि

कोणत्याही व्यक्तींना वरील सदर फ्लॅटच्या संदर्भात

कोणत्याही प्रकारचा कोणताही हक, नामाधिकार,

हितमंबंध आक्षेप टावा मागणी र असल्याम त्यांनी

निम्नस्वाक्षरीकारांना तशा दाव्यांच्या पुरक दस्तावेजी

गराव्यासह सदर सचनेच्या प्रकाशनापासन १४

दिवसांच्या आत कळवावे. कसूर केल्यास, तशा

त्र्यक्तींचे दावो जर काही असल्यास ते त्यागित

हर्षल शिवराम घागरे,

वकील, उच्च न्यायालय, मुंबई

दिनांक: १८-०८-२०२३

स्टेट बँक ऑफ इंडिय

पत्ता:- ६५, जुनी ओरिएंटल इमारत,

एम. जी. रोड, फोर्ट, हुतात्मा चौक,

रा मजला, एचएसबीसी बँक इमारतीसमोर

मंबई – ४०००२३ मोबा: ९२२१७९१०३२

ई-मेल: harshalghagare@gmail.com

नामाधिकारांच्या मालक बनल्या आहेत.

आणि/किंवा परित्यागीत मानले जातील

ाळराव कासखेडीकर (२५%) आणि (४) साधन

करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत.

खरेदीदार/मालक आहेत.

शेअर संपादित केले आहेत.

श्री. केनेट आर. गऱ्या

खरेदीदारांचे वकील

Assistant Registrar (I/C)

New Delhi passed on 21<sup>st</sup> July, 2023 in the aforesaid appeal.

Department of Sales Tax Through Joint Commissioner of

Vijendra Kumar Jain

and Bankruptcy Code, 2016.

New Delhi on 13th September, 2023.

appeal will be disposed of ex-parte.

**(B)** Bharat Bijlee

## भारत बिजली लिमिटेड

नोंद. कार्यालयः ६वा मजला, इलेक्ट्रिक मॅन्शन, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५.

सीआयएनः एल३१३००एमएच१९४६पीएलसी००५०१७, दुरध्वनीः ०२२-२४३०६२३७, फॅक्सः ०२२-२४३७ ०६२४

वेबसाईट: www.bharatbijlee.com. ईमेल: bblcorporate@bharatbijlee.com ७६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-व्होटींगची माहिती आणि बुक क्लोजरच्या तारखा

याद्वारे सूचना देण्यात येते की, भारत बिजली लिमिटेड (''कंपनी'') च्या भागधारकांची सहाहत्तरावी (७६वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरूवार, १४ सप्टेंबर, २०२३ रोजी भा.प्र.वे. स. ११.०० वा. सदर एजीएम निमंत्रणाच्या दिनांक १८ जुलै, २०२३ च्या सूचनेत मांडलेले सामान्य आणि विशेष कामकाज करण्याकरिता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या सर्वसामान्य सर्क्युलर क्र. १०/२०२२ दिनांकित २८ डिसेंबर, २०२१ क्र. १४/२०२० दिनांकित ०८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, २०२० आणि २०/२०२० दिनांकित ०५ मे, २०२०, (एकत्रित उल्लेख 'एमसीए सर्क्युलर्स') व सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केलेले ०५ जानेवारी, २०२३ दिनांकित सर्क्यूलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ आणि १३ मे, २०२२ दिनांकित च्या अनुसार आणि त्यांच्या अनुपालनांत कंपनीच्या भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होईल. एजीएमचे ठिकाण हे इलेक्टिक मॅन्शन, ६वा मजला, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ येथे स्थित कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय आहे असे गृहित धरले जाईल.

सर्क्युलर्सच्या अनुपालनांत सभासदांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत नाही पाठविले जाणार म्हणून आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीच्या वार्षिक अहवालच्या माहिती मिळवण्यासाठी एक वेबलिंकसह १८ जुलै. २०२३ दिनांकित ७६व्या एजीएमची सूचना ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/रजिस्ट्रार ॲंड शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स कडे नोंदवले आहेत त्या सर्व भागधारकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवली आहे. कंपनी वार्षिक अहवाल२०२२-२०२३ च्या प्रत्यक्ष प्रतच्या सभासदांना पाठवणार ज्यांनी त्यांचे फोलिओ क्र./ डीपी आयडी आणि क्यायंट आयडी नमूद करून investorcare!@bharatbijlee.com येथे सदर साठी विनंती केल्यास भागधारकांना याद्वारे कळविण्यांत येते की, आर्थिक वर्ष २०२२-२०२३ साठीच्या वार्षिक अहवालाचा भाग बनणारी एजीएमची सदर सूचना कंपनीची वेबसाईट <u>https://www.bharatbijlee.com/company/investor-</u> relations/annual-reports/ वर आणि स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड व दी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटस् अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर त्याच प्रमाणे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) ची वेबसाईट https://instavote.linkintime.co.in.

कंपनीने १६ ऑगस्ट, २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून भागधारकांना एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल पाठवणे पूर्ण केले.

पढ़े सूचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरत्दी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (वेळोवेळी सुधारित केलेले) चा नियम २० इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडिया द्वारे जारी केलेल्या सेक्रेटेरियल स्टॅन्डर्ड ऑन जनरल मीटींगज् (''एस एस–२'') आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सुधारित) च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनांत भागधारकांना लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''एलआयआयपीएल'') ने पुरवलेल्या ''रिमोट ई-व्होटींग'' (एजीएमच्या ठिकाणापेक्षा एका वेगळ्या जागेतून ई-व्होटींग) चा वापर करुन १८ जुलै, २०२३ दिनांकित एजीएमच्या सदर सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्याकरिता सुविधा पुरवलेली आहे. रिमोट ई-व्होटींग सुविधा साठीचे तपशिलवार निर्देश भागधारकांना पाठवलेल्या एजीएमच्या सूचनेच्या टीप क्र. २६ मध्ये दिले आहेत. . रिमोट ई-व्होटींग साठीचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. भागधारकांनी खालील बाबींची नोंद घेण्याची विनंती

- १. रिमोट ई-व्होटींग साठी कट-ऑफ डेट, गुरूवार, ०७ सप्टेंबर, २०२३
- २. रिमोट ई-व्होटींग सुरु होण्याची तारीख आणि वेळः सोमवार ११ सप्टेंबर, २०२३ रोजी भाप्रवे स. ९.००
- ३. रिमोर्ट ई-व्होटींग संपण्याची तारीख आणि वेळः मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२७ रोजी भाप्रवे सं. ५.०० वा. सदर तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई-व्होटींगची अनुमती नसेल.
- ४. गुरूवार,७ सप्टेंबर, २०२३ ("कट-ऑफ डेट") रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणांत भागधारकांचे मतदान अधिकार असतील. केवळ कट-ऑफ डेट रोजीस ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदवले असेल तीच रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास तसेच एजीएम मध्ये मतदान करण्यास हक्कदार असेल.
- . ज्या व्यक्तींनी एजीएमची सूचना पाठवल्यानंतर शेअर्स संपादित करुन त्या कंपनीच्या भागधारक बनल्या असतील आणि गुरूवार, ०७ सप्टेंबर, २०२३ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असतील त्या त्यांचा फोलिओ क्र./डीपी आयडी व क्लायंट आयडी क्र. नमूद करुन कंपनीचा ईमेल आयडी investorcare@bharatbijlee.com किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर एक विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात.
- ६. ज्या भागधारकांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांची मते दिली असतील ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राह् शकतात परंतु ते पुन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील.
- ७. ज्यांनी रिमोट ई-व्होटींगने आधी त्यांचे मत दिलेले नसतेल अशा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या भागधारकांना एजीएम मध्ये पुरवण्यांत येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरणे शक्य होईल.
- कोणत्याही व्यक्ती कर-ऑफ तारखे रोजीस सभासद नाही आहे त्यांनी एजीएमच्या सूचना फक्त माहितीच्या हेतसाठी मानण्यात यावी.
- ९. ई-व्होटींग संबंधातील कोणत्याही चौकशा/तक्रारींच्या बाबतीत एक ईमेल enotices@linkintime.co.in वर पाठवू शकतात किंवा दू : ०२२-४९१८ ६१७५ वर संपर्क करू शकता.

## व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सामिल होण्याची पद्धतः

कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला हजर राहणे शक्य होईल (जे कंपनी ''इन्स्टमीट'' मार्फत लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. कडून घेत आहे) ज्याचे तपशील कंपनीने एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. डिमटेरिअलाईज्ड पद्धतीने, प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांनी किंवा ज्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवले नाहीत त्या भागधारकांसाठी एजीएममध्ये ई-व्होटींग करण्याची तपशीलवार प्रक्रिया १८ जुलै, २०२३ दिनांकित च्या एजीएमच्या सूचनेत प्रवण्यांत आली आहे.

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या भागधारकांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पूर्ततेच्या कारणास्तव हिशोबात धरले जाईल.

डेमॅट स्वरूपात सिक्यूरिटीज् धारण करणारे वैयक्तिक भागधारकानी कोणत्याही तात्रिक अडचणीसाठी डिपाझिटरी म्हणजेच एनएसडीएल आणि सीडीएसएल मार्फत संबंधित हेल्पडेक्सशी संपर्क साधावा.

लॉगईन प्रकार	हेल्पडेक्स तपशील
	लॉगइनमध्ये कोणत्याही तांत्रिक अडचणी असल्यास सभासदांनी evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवून किंवा ०२२-४८८०७००० वर कॉल करून एनएसडीएल हेल्पडेक्सशी संपर्क साधावा.
	लॉगईन मध्ये कोणत्याही तांत्रिक अडचणी असल्यास सभासदांनी helpdesk.evot- ing@cdslindia.com वर एक विनंती पाठवन किंवा टॉल अफ्री क्र. १८०० २२ ५५ ३३

येथे संपर्क करून सीडीएसएल हेल्पडेक्सशी संपर्क साधावा

त्यांचे ई-मेल आयडी नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पद्धतः

ईमेल पत्त्याचे नोंदणी, बँक खाते तपशील आणि इतर केवायसी तपशील अद्यायावत करणेसाठी कृपया १८ जुलै, २०२३ दिनांकित एजीएमची सूचनेच्या संदर्भ घ्यावा.

## बुक क्लोजर आणि लाभांशः

पुढे सूचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ नुसार कंपनीच्या आगामी ७५ व्या एजीएम आणि एजीएम मध्ये सभासदांनी मंजूर केल्यास आर्थिक वर्ष २०२२-२०२३ साठी कंपनीच्या समभागांवर लाभांश प्राप्त करण्यास हक्कदार सभासदांची नावे ठरवण्यासाठी कंपनीची सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके गरूवार, ०७ सप्टेंबर, २०२३ पासून गुरूवार, १४ सप्टेंबर, २०२३ दोन्ही दिवसांसह

मंडळाद्वारे शिफारस केलेले लाभांश जर ७६व्या एजीएममध्ये भागधारकांद्वारे जर मंज्री मिळाले तर ते डिडक्शन ऑफ ॲक्स ॲट सोर्स (''टीडीएस'') च्या अधिन १० ऑक्टोबर, २०२२ रोजीस किंवा त्यांना प्रदान केले जाईल.

- ए. ७ सप्टेंबर, २०२३ रोजीस किंवा पूर्वी कंपनी किंवा तिचा निबंधक आणि शेअर हस्तांतर एजंटस् (आरटीए) सह प्रत्यक्ष स्वरूपात कायदेशीर शेअर हस्तांतर/अभिहस्तांतर/ अभिहस्तांकनाला प्रभाव दिल्यानंतर कंपनीचे सभासदांचे नोंदवही मध्ये नमूद अशा भागधारक; आणि
- बी. सदर करिता नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरविलेले ०७ सप्टेंबर, २०२३ रोजीच्या समाप्तीच्या वेळेस लाभकारी मालक श्रेणी सूची मधील नमूद असलेल्या लाभकारी मालकांचे नावे.

भागधारकांने नोंद घ्यावी की प्राप्तीकर अधिनियम, १९६१ (''अधिनियम'') जे वित्तीय अधिनियम, २०२० द्वारे सुधारित असून च्या संदर्भात ०१ एप्रिल, २०२० रोजी किंवा नंतर कंपनीद्वारे प्रदान किंवा वितरित लाभांश भागधारकांचे हाती कर योग्य असेल. म्हणून, तुमचे कंपनीला आयकर अधिनियम, १९६१ सहवाचता वित्तिय अधिनियम, २०२० च्या तरत्दी आणि कराच्या लागू दराने, त्यानुसार लाभांश प्रदान करते वेळी टीडीएस नियंत्रित करणे आवश्यक आहे. टीडीएस दर भागधारकाचे निवासी स्थिती आणि कंपनीकडे सादर केलेल्या दस्तावेजांच्या

वरील बाबतीत तपशिलवार निर्देश ७६च्या एजीएमच्या सूचनेत दिले आहेत आणि भागधारकांनी कृपया ते पाहावेत आणि विशेषतः एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठीचे निर्देश, रिमोट-ई-व्होटींग किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मत देण्याची पद्धत जाणून घ्यावी.

भारत बिजली लिमिटेड साठी सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक : १७ ऑगस्ट, २०२३

दर्गेश एन नगरकर कंपनी सेक्रेटरी व सि. जनरल मॅनेजर-लिगल

The spirit of Mumbai is now 94 years old!



जाहीर नोटीस

एम.ए., एलएल.एम. (वकील उच्च न्यायालय) सी/ओ. गिरीश पी. जैन अँड कं.

१०१-१०२ पीस हेवन एन. एम. काळे मार्ग.

हानगरपालिकेच्या हद्दींमधील आणि नोंदणीकृत जिल्हा

प्राणेमधील प्लॉट क्र. ०३, सेक्टर-२५, वाशी, नवी मुंबई ये

इमारत/कॉम्प्लेक्समधील फेज- मधील टी विंग १ल्य

मजल्यावरील युनिट क्र. १०६४ मोज. १०२०.७१ चौ. फू

चटई क्षेत्र (यानंतर सदर परिसर असे उल्लेखित) चे मालक मती

सलीम शेख यांच्या नामाधिकारांची तपासणी करत आहोत.

सर्व व्यक्तीं ज्यांना वरील सदर परिसर किंवा त्यावरी

कोणत्याही भागाच्या संदर्भातील दस्तावेज सापडल्यास किंव

न्यासंदर्भात वारमा शेअर विकी गहाण भाडेपटटा

धारणाधिकार, परवाना, भेट, ताबा, अदलाबदल, प्रभार प्रलंबित वाद, निर्वाह, सुविधाधिकार, न्यायालयीन आदेश

किंवा कोणतेही भार किंवा अन्य कसेहीच्या मार्गे कोणतेहीं दावे असल्यास याद्वारे तसे निम्नस्वाक्षरीकारांना लिखित

स्वरूपात सर्व पुरक दस्तावेजांच्या मूळ प्रमाणित प्रतींसह सद

सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत

कळविणे आवश्यक आहे. कसर केल्यास, जर कोणत्यार्ह

समजले जातील आणि आमच्या अशिलांवर बंधनकार

श्री. रवींद्र कुमार एस. यादव

अक्षर बिडानेस पार्क

माझे अशिल श्री ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट शिळ, ठाणे (नोंदणी क्र. अं/११८६/ठाणे) यांच्या मालकीच्या मौजे शिळ ता व जि ठाणे येथील सर्व्हे नं. ५७/४, ५७/१, ५७/२/अ व ५७/३/अ ज्यांचे एकूण क्षेत्रफळ ४५६० चौ. मी असून सदर जमीन मिळकती ह्या जैसे आहे त्या स्थितीत कायमस्वरुपी विक्री करावयाच्या आहेत. तरी, सदर इच्छुक जमीन खरेदीदांरानी खालील नमुद पत्त्यावर सील बंद पाकीटात आपला निविदा अर्ज व निविदेची अनामत रक्कम रु. ५,०००/- (रुपये पाच हजार मात्र) डीडी / धनादेशा सोबत सदर निविद प्रकाशित झाल्याच्या १५ दिवासांच्या आत कार्यालयात सकाळी १०.३० ते दपारी ३.३० या वेळेत जमा करावयाच्या आहेत तसेच निविदेच्या नियम, अटी व शर्ती बाबतची लेखी माहिती कार्यालयात उपलब्ध आहे तसेच सदर कालवधी नंतर आलेल्य निविदाचा विचार केला जाणार नाही, यार्च देखील सर्वांनी नोंद घ्यावी.

**ठिकाण** : ठाणे, **दि** : १८/०८/२०२३

ॲड. राकेश वि. केणी श्री ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट, शिळ, ठाणे (नोंदणी क्र. अ/११८६/ठाणे) ट्रस्ट कार्यालय पत्ता : गाव-शिळ, पोस्ट-पडले, तालुका आणि जिल्हा ठाणे. ४२१२०४

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, माझ्या अशीलांचा विशेषत: खाली दिलेल्या परिशिष्टात वर्णन केलेला परिसर, हितेन धीरजलाल शाह आणि वैशाली हितेन शहा यांच्याकडून ताब्यात घेण्याचा प्रस्ताव देत आहेत.

विक्री, देवाणघेवाण, भाडेपटट्याने, उप-लीज परवाना, उप-परवाना, भाडेकरार, पोट-भाडेपट्टा, गहाण, वारसा, भेटवस्तू याद्वारे खाली नमूद केलेल्या जागेच्या संदर्भात कोणतेही अधिकार, नामाधिकार, दावा किंवा स्वारस्य असलेल्या कोणत्याही व्यक्ती, धारणाधिकार, शुल्क, देखभाल, सुलभता, विश्वास, ताब किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचे असल्यास खाली नमुद केलेल्या पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यासह सदर लेखी कळवावे, कसूर केल्यास जर दावे, असतील तर ते सोडून दिले आहेत असे मानले जाईल.

युनिट क्र. १४०१, मोजमापित ६६४ चौरस फूट (चटई क्षेत्र) ६१.६९ चौरस मीटर्स चटई क्षेत्राच्या समतल्य, लोढा कोडनेम क्र. १ इमारतीच्या १४ व्या मजल्यावर, वन लोढा प्लेस-मजले ९ र १८ त्या सर्व भागांवर आणि सी. एस. क्र. ४४३ ४४४. २/४४५ आणि ४४६ धारक सदर जिमनीच्या विभागावर एक कार पार्किंगची जाग बांधण्यात आली आहे, जी श्रीनिवास मिल्स म्हणून ओळखली जाते आणि सेनापती बापट मार्ग, अप्पर वरळी, लोअर परेल, मुंबई ४००००१३, मुंबई शहर तालुक्यातील लोअर परेल विभाग येथे वसलेली आहे.

दिनांकित १८ ऑगस्ट, २०२३

प्रियांका शशांक फाडिया २रा मजला, सेसिल कोर्ट. रीगल सिनेमाच्या पुढे, महाकवी भूषण मार्ग. मंबई-४०० ००१

७४ वर्षे, राहणार –संखी व्हिला, शिपोली रोड बोरीवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९२ संबंधितांना कळविण्यात येते कि, पांडूरंग तक्षमण भंडारी हे खालील वर्णन केलेल्य मिळकतीचे मालक असून,घर क्रमांक-२०९ आणि १/२. १०९ ( तळमजेला + पहिला मजला सी विंग, मल्हार यश बंगता(साई सृष्ट सोसायटी लिमिटेड.),बोरीवली (पश्चिम ), मुंबई-१०००९२ जीटीएज तो ४२४ ९८ ९। स्ववे.मी. आणि १४७.७४ स्ववे.मी. ( एक बिल्डींग ) त्याची मिळकत त्यांचा मुलगा श्री नितीन पांडरंग भंडारी याने वर वर्णन केलेर्<u>ल</u> मेळकत फरावणकीने, श्री. पांडरंग तक्षमप भंडारी याची वरील मिळकत खालील व्यक्ती परस्पर बेकायदेशीर रित्या विकलेली आहे ऱ्यांना माड्या अशीलाची संमती नसताना . य मेळकतीवर विकत घेणाऱ्यानी बँक लोन

घेतलेले आहे. विकत घेणारे १) श्री. नदीम शेरखान, राहणार व्वॉट क्रमांक-७,१ला मजला ,८९/९१, मरियम टॉवर. चौधरी मोहल्ला जवळ . दादाभाई मेन्शव रोड, मांडवी, मुंबई-४००० ०३.,नोंदणी ॲग्रीमेंत ६/१०७९५/२०२१) २ खुशबहार शेख,राहणाः घर क्रमांक -४०४, ४ था मजला, ए विंग, कॉन्वड अपार्टमेंट, गोरेगाव ( पूर्व ), मुंबई -४०००६३ नोंदणी ॲग्रीमेंट दिनांक -०२ /०३ /२०२२ बीआर एत-८ /२८२३/२०२२. माझे अशिलां मालक) दिंडोशी दिवानी न्यायलयात वरीव ामुद श्री. नितीन पांडुरंग भंडारी व बेकायदेशि खरीदार यांच्या विरोधात कोर्ट रूम नं. १ मध्ये एल. सी. दावा क्र. ९२७/२०२३ आणि १११७/२०२३ दाखल केलेले आहेत व दोन्ही दावे दिवानी कोर्ट. दिंडोशी येथे प्रलंबि आहे. सर्व ॲग्रीमेंट धारकांनी बँकेकडून तोन

घेतलेले आहे. माझे अशिलाचे असे म्हणणे आहे जर ह्या इसमांनी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांनी किंवा कोणी दसऱ्या खाजगी बँकांन तसे¢ कोणी लोन देणाऱ्या खाजगी आर्थिव यवहार करणाऱ्यांनी वरील ॲग्रीमेंट वर लोव दिलेले अञ्चल तर माझे अशील त्या लोन संबंधित कोणत्याही बँकेचे लोन परत करण्यार जबाबदार राहणार नाही. त्याचप्रमाणे; माइय अशीलाच्या वर्णन केलेल्या मिळकतीवर दिल्य गेलेल्या लोन संबंधी जबाबदार राहणार नाहीत यापूर्वी माइया अशिलाने त्याच्या वर्णन केलेल्या, मिळकती संबंधी कोणीढी माझ्य अशीलाचा मलगा . नितीन पांडरंग भंडारी राहणार -घर क्रमांक-२०९, आणि १/२, १०९ तळमजला + पहिला मजला), सी विंग, मल्हा बंगता(साई सृष्टी सोसायर्ट तिमिटेड.),बोरीवती (पश्चिम), मुंबई-४०००९२ वरील वर्णन केलेल्या मिळकतीमध्ये (बिल्डीं याच्याशी व्यावहार करू नये अशी जाही. , **जोटीस, दिजांक** - २२/०५/२०२१ १७/१२/२०२२, नवशक्ति व फ्री प्रेस . जनरल हया वृत्तपत्रामध्ये वरील इसमांविरोधाः <sup>चाहिराती</sup> दिलेल्या आहे व जाहीर नोटीर दलेल्या आहे. नोंद घ्यावी

सही/—

एम.जी. गावडे, विकल

१६२, डी ३३, उदयान दर्शन को.ऑप.हॉ.सोसायर्ट समता नगर, कांदिवली पूर्व, मुंबई— ४००१०१ Mob.: 9833690685 Date : 18/08/2023

#### दिनांक : १८.०८.२०२३ ठिकाणः मुंबई

प्राधिकृत अधिकारी भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि

काम, तयार माल आणि किरकोळ कर्जदार इ. जंगमगहाण प्रभा थकीत सह ०३.०८.२०२३ पुढील व्याज आणि प्रभार २. फर्निचर आणि फिक्चर इ. वर जंगमगहाण प्रभार उपनगर, जोडलेले अशोक नगर, मिलिटी रोड लगत. थकीत सह ०१.०८.२०२३ पुढील व्याज आणि प्रभार तुंगवा गाव, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०७३ मध्ये गाव तुंगवा, तालूका कुर्ला येथे जमीन धारक ह. ९७,०२,५६८.४२/- ३१.०७.२०२३ रोजीप्रमाणे सीटीएस क. ३०-बी वर बांधलेले मानावस्थल थकीत सह ०१.०८.२०२३ पुढील व्याज आणि प्रभार हाईट्स को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि मानवस्थल नावे ज्ञात इमारतीच्या बी विंग येथे तिसर

नोंदणीकृत उप जिल्हा आणि जिल्हा मुंबई मजला वर स्थित फ्लॅर क बी-३०२ मोजमापित

तारण मना /मिलकत /

१. संपूर्ण चालू मत्ता समाविष्ट कच्चा माल स्टॉक,चालू

सही/

६४६ चौ.फू. चटई क्षेत्र, सौ. शेर्ली स्टानले चेकोत

# **⊕SBI** स्टेट बँक ऑफ इंडिया

स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी ब्रांच , मुंबई (०५१६८): ६ वा मजला, 'दि इंटरनॅशनलं'' १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. दर. क्र.: ०२२-२२०५३१६३/२२०५३१६४/२२०५३१६५ ईमेल-sbi.05168@sbi.co.in

## स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरत्दीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत जिचा प्रत्यक्ष कब्जा स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील विनिर्देशानुसार संबंधित कर्जदार आणि हमीदारांकडून स्टेट बँक ऑफ इंडिया, (तारण धनको)ला थकीत संबंधित रकमेच्या वसुलीसाठी २६.०९.२०२३ (मंगळवार) रोजी स. ११.०० ते द. ०४.०० दरम्यान ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहेत.

			वेळ
मिळकत आयडी : एसबीआयएन२०००३०४५२६३६	₹.	₹.	१६.०९.२०२३
/- फ्लॅट क्र. २६०१ मोजमाप ८४७ चौ.फू. चटई क्षेत्र समतुल्य ते ९९७ चौ.फू बिल्ट अप क्षेत्र	७,१३,००,०००/-	७१,३०,०००/-	पासून
आणि २६०२ मोजमाप ८४७ चौ.फू चटई क्षेत्र समतुल्य ते ९९७ चौ.फू बिल्ट अप क्षेत्र	(रुपये मात्र)	(रुपये मात्र)	स. ११.०० ते
ीस (जोडी फ्लॅट) २६वा मजला वर, बी विंग, ओबेरॉय स्प्रिंग्स, सिटी मॉल लगत, गाव			दु. १.००
तचे   ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४००१०२ ४ कार पार्किंग स्पेससह मोजमाप ११.१५			J
यय   चौ.मी <b>श्री. शेखर मेनन</b> च्या नावाने			
ताब्यात स्थिती : कब्जा			
र्यं	आणि २६०२ मोजमाप ८४७ चौ.फू चटई क्षेत्र समतुल्य ते ९९७ चौ.फू बिल्ट अप क्षेत्र जीस (जोडी फ्लॅट) २६वा मजला वर, बी विंग, ओबेरॉय स्प्रिंस, सिटी मॉल लगत, गाव वैतचे ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४००१०२ ४ कार पार्किंग स्पेससह मोजमाप ११.१५ च्या .मी श्री. शेखर मेनन च्या नावाने ताब्यात स्थिती: कब्जा	आणि २६०२ मोजमाप ८४७ चौ.फू चर्ट्ड क्षेत्र समतुल्य ते ९९७ चौ.फू बिल्ट अप क्षेत्र (रुपये मात्र) जीस (जोडी फ्लॅट) २६वा मजला वर, बी विंग, ओबेरॉय स्प्रिंग्स, सिटी मॉल लगत, गाव वैतचे ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४००१०२ ४ कार पार्किंग स्पेससह मोजमाप ११.१५ चौ.मी श्री. शेखर मेनन च्या नावाने ताब्यात स्थिती : कब्जा	आणि २६०२ मोजमाप ८४७ चौ.फू चटई क्षेत्र समतुत्य ते ९९७ चौ.फू बिल्ट अप क्षेत्र (रुपये मात्र) (रुपये मात्र) जिस (जोडी फ्लॅट) २६वा मजला वर, बी विंग, ओबेरॉय स्थ्रिंग्स, सिटी मॉल लगत, गाव यंतचे ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४००१०२ ४ कार पार्किंग स्पेससह मोजमाप ११.१५ व्यय चौ.मी <b>श्री. शेखर मेनन</b> च्या नावाने

भेट देण्याचा सह्या देण्यात येतो. टेक्निकल असिस्टन्स करीता कृपया **एमएसटीसी हेल्पडेस्क क्र. ०३३–२२९०१००४** आणि सेवा पुरवठादारांच्या हेल्प डेस्कमध्ये इतर हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क करावा. एमएसटीसी लि. सह रजिस्टेशन स्टेटस करीता कृपया ibapiop@mstcecommerce.com आणि ईअर स्टेटस करीता कृपया ibapifin@mstcecommerce.com यावर संपर्क साधावा मेळकतीचे तपशिल आणि मिळकतीचे छायाचित्र आणि लिलावाच्या अटी आणि शर्तीकरीता कृपया https://sbi.co.in, https://ibapi.in यावर भेट द्या आणि सदर पोर्टल बद्धल स्पष्टीकरणाकरीता **कृपया हेल्पलाई**-क्रमांक १८००१०२५०२६ आणि ०११–४११०६१३१ शी संपर्क करावा.

बौकशी: सह एसबीआय ऑफिशिअल्स श्री. संतोष आर चव्हाण, प्राधिकृत अधिकारी, मोबाईल क्र. ८८७९३३३२३४, श्री. किरण एस पारधीये, सिटी केस ऑफिसर, मोबाईल क्र. ९८९९१६४९०९ सही/-प्राधिकृत अधिकारी